

**शिपाई श्रेणीतील कर्मचा-यांची भर्ती (2016)**

बँक ऑफ बड़ोदा, अंचल कार्यालय (पुणे), शारदा सेंटर, दुसरा मजला, 11/1 खिलारे पथ, एरंडवणे, पुणे- 411004, बँकेच्या सेवेतील गौण(सब स्टाफ) संवर्गातील पूर्ण वेळ सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदाच्या जागांसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे अर्ज मागवत आहे :-

राज्य/ केंद्र	पद	SC	ST	OBC	UR*	एकूण	ज्यांपैकी			
							EXS	VI	HI	OH
महाराष्ट्र**	सफाई कर्मचारी -कम -शिपाई	0	9	34	78	121	24	1	1	2

संक्षेप: **SC** – अनुसूचित जाती, **ST** – अनुसूचित जमाती, **OBC** – इतर मागासवर्गीय, **UR** – अनारक्षित, **OH** – शारिरीकरित्या अपंग, **VI** – दृष्टीहीन, **HI** – श्रवणबाधित, **EXS**-माजी-सैनिक

अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची बँकेच्या प्रशासकीय आवश्यकतांनुसार जिल्ह्या(ल्हयां)त कोणत्याही पदावर नेमणूक केली जाऊ शकते.

\* **SC/ST/OBC** श्रेणीतील उमेदवार अनारक्षित पदांसाठीही अर्ज करू शकतात. तथापि, अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांची मार्गदर्शक तत्वे लागू होतील.

\*\*महाराष्ट्रात समाविष्ट न केलेले जिल्हे- मुंबई, मुंबईतील उपनगरे, ठाणे, रायगड, पालघर

शासकीय मार्गदर्शक तत्वांनुसार आरक्षण प्रदान केले जाईल.

**पात्रता मापदंड :-**

**वय:-**

**15/12/2016** रोजी, किमान 18 वर्षे वय पूर्ण केलेले असावे परंतु 26 वर्षांहून जास्त वय नसावे. **SC/ST/OBC/PWD**/माजी सैनिक उमेदवारांना लागू होणाऱ्या शासकीय मार्गदर्शक तत्वांनुसार वयाची वरची मर्यादा शिथिल केली जाईल.

वयाच्या वरच्या मर्यादेला शिथिलीकरण

**शिपाई श्रेणीतील कर्मचा-यांची भर्ती**

वय :-

किमान वय 18 वर्षे, कमाल वय - 26 वर्षे

अनु क्र	श्रेणी	वयाच्या वरच्या मर्यादेमध्ये शिथिलता
1	सर्वसाधारण (खुला वर्ग)	शून्य
2	अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती SC/ST	5 वर्षे
3	इतर मागासवर्गीय (नॉन-क्रीमी लेअर)	3 वर्षे
4	अपंग व्यक्ती (PWD)	10 वर्षे
5	विधवा, घटस्फोटिता आणि कायदेशीररित्या पतीपासून विभक्त झालेल्या महिला ज्यांनी पुनर्विवाह केलेला नाही	9 वर्षे
6	माजी-सैनिक/ अपंग माजी-सैनिक	संरक्षण दलातील प्रत्यक्ष सेवेचा कालावधी + 3 वर्षे (माजी SC/ST सैनिकांसाठी 8 वर्षे) कमाल 50 वर्षे वयोमर्यादेच्या अधीन
7	1.1.1980 ते 31.12.1989 दरम्यान सामान्यपणे जम्मू आणि काश्मिर राज्यामध्ये राहिलेले लोक	5 वर्षे
8	1984 च्या दंग्यांनी प्रभावित झालेले लोक	5 वर्षे
9	भोपाळच्या युनियन कार्बाईड कारखान्यातून कामगार कपातीमुळे काढलेले नियमित कर्मचारी (केवळ मध्य प्रदेश राज्याला लागू)	5 वर्षे

टिप: (i) उपर्युक्त क्रमांक 4 ते 9 मध्ये उल्लेखित SC/ST/OBC उमेदवारांच्या वरच्या वयोमर्यादेतील शिथिलीकरण हे वयाच्या शिथिलीकरणाची परवानगी असलेल्या उर्वरित श्रेणीपैकी केवळ एकासाठी एकत्रितपणे परवानगी आहे..  
(ii) नमूद केलेली कमाल मर्यादा अर्थात 26 वर्षे ही सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना लागू होते.

**शैक्षणिक पात्रता:**

- दहावी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
- उमेदवाराला स्थानिक प्रादेशिक भाषेमध्ये वाचता व लिहिता आले पाहिजे. इंग्रजीच्या ज्ञानास अतिरिक्त वजन दिले जाईल.

**अर्जाचे शुल्क:**

अर्जाचे शुल्क/ सूचना शुल्क खालीलप्रमाणे देय असेल:

> रु. 100/- SC/ST/PWD/EXSM उमेदवारांसाठी

> रु. 400/- इतर सर्वांसाठी

**शुल्क भरण्याची पद्धत:**

1. ऑनलाईन भरणा (क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग) - अर्जाचे शुल्क/ सूचना शुल्कासाठी ऑनलाईन प्रदानाचे बँक व्यवहार शुल्क उमेदवाराला सोसावे लागेल.
2. ऑफलाईन भरणा (बँक ऑफ बडोदा चलन) - ऑनलाईन पोर्टलवर अर्ज पूर्ण केल्यावर, शुल्क भरण्यासाठी तो एक पे-इन-स्लिप / कॅश वाउचर / चलन निर्माण करतो (बँक ऑफ बडोदा चलन). शुल्क बँकेच्या खात्यामध्ये योग्यप्रकारे जमा व्हावे यासाठी, शुल्क जमा करण्यासाठी केवळ ही पे-इन-स्लिप वापरावी. ही पे-इन-स्लिप घेऊन बँक ऑफ बडोदाच्या जवळच्या शाखेत जा आणि ही ऑटो जनरेटेड पे-इन-स्लिप वापरूनच आवश्यक ती रक्कम शाखेमध्ये जमा करा.

**वेतन आणि भत्ते:**

Rs.9,560/- -- Rs.18,545/-+DA+HRA+इतर लागू होणारे भत्ते..

**निवड प्रक्रिया:**

निवड काटेकोरपणे गुणवत्तेनुसार परीक्षा पध्दतीने (ऑनलाईन) केली जाईल. ऑनलाईन संयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेची रचना पुढीलप्रमाणे असेल:

अनु क्र	प्रकरणे / विषय	एकूण गुण	किमान पात्रता गुण	एकूण वेळ
1	स्थानिक भाषेबाबत ज्ञान	30	12	2 तास
2	इंग्रजी भाषेबाबत ज्ञान	10	4	
3	बँकिंगसह सर्वसाधारण जागरूकता	20	8	
4	प्राथमिक अंकगणित / सांख्यिकीय योग्यता	20	8	
5	सायकोमेट्रिक (मनोमितीय) चाचणी	20	8	
एकूण		100	40	

\* SC/ST श्रेणीतील उमेदवारांना, प्रचलित शासकीय मार्गदर्शक तत्वांनुसार गुणांमध्ये 5% शिथिलीकरणास परवानगी असेल.

इंग्रजी भाषेच्या ज्ञाना व्यतिरिक्त वरील चाचण्या द्विभाषिक उपलब्ध असतील अर्थात, इंग्रजी आणि मराठी.

परीक्षेच्या रचनेमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार बँक राखून ठेवते ज्याबाबत वेबसाईटवरून सूचित केले जाईल. परीक्षेबाबत इतर तपशीलवार माहिती उमेदवारांना कॉल लेटरसह पाठवल्या जाणाऱ्या माहिती पत्रकामध्ये दिली जाईल/ बँकेच्या वेबसाईटवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

**अस्वीकृती :**

चुकीची माहिती प्रदान करण्याच्या घटना आणि/किंवा निवडीच्या कोणत्याही स्थितीला उमेदवाराने प्रक्रियेचे उल्लंघन करणे यामुळे निवड प्रक्रियेतून उमेदवार अपात्र ठरेल आणि त्याला/तिला बँकेच्या कोणत्याही परीक्षांना भविष्यात बसू दिले जाणार नाही. जर चालू निवड प्रक्रियेदरम्यान अशा घटना ओळखल्या गेल्या नाहीत परंतु कालांतराने ओळखल्या गेल्या तर, अशी अपात्रता पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होईल. कोणतेही कारण न देता ह्या नियुक्ती प्रक्रियेचे संयोजन रद्द करण्याचे अधिकार बँक राखून ठेवते.

या नियुक्तीशी संबंधित बँकेचे सर्व निर्णय अंतिम आणि सर्व उमेदवारांना बंधनकारक असतील.